

Date: 13.10.2022

**To,
General Manager,
Department of Corporate Services
BSE Ltd.
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai - 400 001.**

**To,
The Manager,
Listing Department,
NSE Ltd.
Bandra-Kurla Complex,
Mumbai- 400 051**

Ref: BSE Scrip Code: 532904/ NSE Scrip code: SUPREMEINFRA

Sub.: Submission of Newspaper Publications.

Dear Sir /Madam,

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the Newspaper publication of Extract of **Un-Audited** Financial Statements for the quarter ended June 30, 2022 published in following Newspapers on Thursday, October 13, 2022.

1. Financial Express - English Newspaper
2. Mumbai Lakshadeep -Marathi Newspaper.

This is for your kind information and record.

Thanks & Regards,

For SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED


**VIKRAM BHAWANISHANKAR SHARMA
MANAGING DIRECTOR
DIN: 01249904**



SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

Supreme House, Plot No. 94/C, Pratap Gad, Opp. I.I.T Main Gate, Powai, Mumbai- 400076.

CIN: L74999MH1983PLC029752; Tel: + 91 22 6128 9700 Fax: + 91 22 6128 9711

Website: www.supremeinfra.com

FROM THE FRONT PAGE

FM says growth top priority for FY24 Budget

SEVERAL INDEPENDENT agencies have scaled down their FY23 growth projections for India in recent weeks after the June quarter recorded lower-than-expected economic expansion of 13.5%, even on a favourable base amid growing external headwinds and tightening interest rates across the globe.

The International Monetary Fund has cut its FY23 growth prediction for the country by 60 basis points to 6.8%, while the World Bank has pegged it at 6.5%, the gloomiest forecast by any multilateral body for the current fiscal. The forecast by most others is in the range of 6.7-7.3%. Only the United Nations Conference on Trade and Development has predicted a lower 5.7% growth for India but that is for calendar year 2022. The minister also said that India is talking to different countries to make Rupee acceptable outside the country also.

In response to a question on startups, which are contemplating moving overseas, Sitharaman said the government is ready to talk with them and address their issues to help them stay in the country.

Meanwhile, consumer price inflation inched up further in September to 7.41% (from 7% in August) and remained above the upper band of the central bank's medium-term target of 2-6% for the ninth straight month.

The minister indicated that the Budget proposals will hold the clue as to how India is "going to be able to balance the two" (growth and inflation) and make sure the economy grows at a healthy pace. Even multilateral institutions, which have recently trimmed their growth forecast for the country, have observed that "India cannot be weakened," she added.

"So, it will have to again be a very carefully structured Budget in which growth momentum will have to be sustained," she said.

India's growth momentum has been affected in recent months, as a demand slowdown in key markets hit its exports. Even industrial recovery has remained patchy. The escalating Ukraine war and the recent decision of Opec+ to reduce production from November to prop up oil prices pose fresh risks to the Indian economy. A weak rupee, too, has made imports more expensive. Of course, any sharp slowdown in global demand, thanks to the interest rate hikes, will ultimately weigh down commodity prices (most of them have already eased from their peaks this year).

Sitharaman said the government is closely monitoring external headwinds, including elevated commodity prices. But it has made sure that the poor and the vulnerable sections in India are protected from high energy, fertiliser or food prices.

The excise duty on fuel

In fresh restructuring, Byju's to lay off 2,500 employees

THE EDTECH giant's biggest M&A deals include the \$950 million purchase of Aakash Learning, the \$600 million acquisition of Great Learning and Toppr's \$150 million purchase, all of which were reported in 2021.

These acquisitions were made during the height of a funding frenzy into various consumer internet segments, which saw the edtech startups alone raising a record \$4.2 billion across 310 rounds in calendar year (CY) 2021. This was higher than the \$2.3 billion raised across 220 rounds in CY2019. Since most Indian schools and educational institutions remained shut during 2020, edtechs saw a tremendous uptick in registrations and subscriptions. However, by 2022 growth lost momen-



tum, shaking up the segment. This resulted in massive layoffs in firms such as Byju's, Vedantu and Unacademy, while multiple smaller start-ups shuttered operations.

On June 19, SoftBank-backed Unacademy also reportedly sacked about 2.6% of its workforce, or around 150 employees, in a

cost-saving exercise. It had also fired 600 workers in April. Unacademy is the only edtech unicorn — after Vedantu — to have laid off staff twice in just a few months between April and June 2022.

Byju's reported a loss of ₹4,564 crore in the 2021 fiscal. Last month, the company released audited financial statements for fiscal 2020-21 (April 2020 to March 2021) after a delay of more than 17 months. The financial statement revealed that the net loss of the company jumped to ₹4,564 crore as promotion and employee expenses rose. Revenues dipped 3.3% to ₹2,428 crore as it deferred about 40% of its revenue to subsequent years due to its new revenue recognition model.

was cut and the government has extended a free ration scheme for the poor by three months through December. It will shell out greater fertiliser subsidy to farmers. The government's additional spending pledges could cost it ₹2.6 trillion more than the Budget estimates for this fiscal, mainly on account of food, fuel and LPG subsidy.

"That is one way in which we're making sure that those of the vulnerable sections don't get hurt..." she said. "Empowering is the principle rather than entitlement," the minister said in response to another question.

Sept inflation at 5-month high of 7.41%; IIP shrinks in Aug

The IIP, therefore, will stage a recovery in September, while inflation may remain sticky. The incremental price pressure has mostly originated from elevated food inflation, which climbed by almost two percentage points over the past two months to 8.6% in September. It may force the government to consider more measures — including curbs on hoarding and on exports of spices and certain other non-basmati varieties beyond the broken rice — to ease domestic supplies.

Key monitorables for authorities would be the decision of Opec+ to cut oil output from November, the pace of commodity price moderation in the wake of the interest rate hikes across the globe, the rupee depreciation and the domestic demand scenario during the key festival season.

Govt grants oil PSUs ₹22K cr for LPG losses

THE THREE state-run retail-

ers — IOC, BPCL and HPCL — which account for over 90% of domestic fuel supplies have suffered a combined loss of ₹18,480 crore due to erosion in the marketing margin on petrol, diesel and domestic LPG in Q1 FY23. ICICI Securities has estimated that these three companies will see operating losses at ₹23,000 crore in Q2 FY23 due to weak refining margins, marketing margins and inventory losses.

"Average cracks for gas oil declined \$8.7/bbl q-o-q to \$35.1/bbl and after adjustment for excise duty, net gas oil cracks were \$15.4/bbl. Average gasoline product cracks saw a decline of \$26.6/bbl q-o-q to \$9.02/bbl while net gasoline crack was \$7.02/bbl," ICICI Securities said in a note on October 9.

Even though no LPG subsidy has been transferred to the bank accounts of households since June 2020, an incomplete pass-through of costs to consumers has inflated the state-run OMCs under-recoveries on this front. Also, the re-introduction of LPG subsidy under the Ujjwala Yojana — under which up to 12 LPG cylinders a year are given to 90 million people at the rate of ₹200/cylinder — in May 2022 is seen to cost ₹6,100 crore in FY23.

Budgetary LPG subsidy came down from ₹24,172 crore in FY20 to ₹11,896 crore in FY21. The subsidy was just ₹241 crore in FY22. Given that other fuels, including petrol and diesel, are decontrolled, the Centre's Budget was almost completely freed from the burden of fuel subsidies in FY22, marking an end to a sticky and politically-sensitive item of revenue expenditure it struggled long to get rid of.

Since June 2020, the subsidies on domestic LPG have been limited to small amounts of freight subsidies for far-flung regions. The higher fuel subsidies may put further stress on the government finances, already under pressure due to about ₹2.4 trillion in additional subsidies announced for FY23, mainly for food and fertiliser. It had also cut excise duty on petrol and diesel which will likely result in about ₹85,000

crore revenue loss.

Part of HZL residual stake to be sold in FY23, says Pandey

WHILE DIPAM is trying to mobilise as much as possible from disinvestment of government equity in many CPSEs and other entities, it is dependent on market appetite and conditions, which are unpredictable.

Since the Narendra Modi government came to power in 2014, it has mobilised about ₹4 trillion through disinvestments. With the government stake in many large CPSEs, such as Indian Oil and NTPC is at around 51%, there is not much scope for further dilute minority stakes in these firms as it would like to retain a majority stake in some large companies in key sectors as per policy. Strategic disinvestment is also not turning out to be easy given all kinds of obstacles including legal challenges.

"There is many a slip between cup and lip," Pandey said referring to the withdrawal of the strategic sale process of fuel retailer-cum-refiner BPCL in May due to uncertainties in the petroleum sector. The Centre's 52.98% stake sale in BPCL could have fetched ₹40,000-50,000 crore, helping the Centre to easily exceed FY23 disinvestment target of ₹65,000 crore. Disinvestment receipts stood at ₹24,544 crore so far in the current fiscal or 38% of the FY23 target.

The government will come out with EoI for Air India Air Transport Services (AIATSL) and Air India Engineering Services (AIESL), former subsidiaries of now disinvested Air India. There are plenty of potential buyers for AIATSL (ground handling firm) and AIESL (engineering services), Pandey said.

Non-core assets of Air India and its subsidiaries (book value of ₹14,718 crore as on August 31, 2021) were not a part of the AI disinvestment transaction and were transferred to Air India Asset Holding Company (AI AHL), 100% owned by the Centre.

RBI, Sebi announce SOPs for regulatory sandbox

FE BUREAU
Mumbai, October 12

THE RESERVE BANK of India (RBI) on Wednesday announced a standard operating procedure (SOP) for inter-operable regulatory sandbox to regulate newer fintech products and services falling in the ambit of more than one regulator. The move is aimed at developing a clear jurisdiction where there are overlapping areas involving multiple regulators, including the RBI, Securities and Exchange Board of India (Sebi), Insurance Regulatory and Development Authority (Irdai), Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA).

Sebi also came out with an SOP for inter-operable regulatory sandbox in a bid to facilitate testing of innovative products falling within the regulatory ambit of more than one financial sector regulators.

Under the RBI framework, the dominant feature of the product will determine the influence of the regulator and

REGULATING FINTECH



■ The move is aimed at developing a clear jurisdiction where there are overlapping areas involving multiple regulators

■ The dominant feature will be determined based on the number of relaxations sought for the product and the type of the product

the regulator under whose jurisdiction such feature will be the principal regulator and others will be associate regulators. The dominant feature will be determined based on the number of relaxations sought for the product and the type of the product.

The initial scrutiny of the product or the service will be done by the coordination group, which is the fintech department of the RBI while detailed examination will be done by the principal regulator

based on its framework. The latter will have the final say in admitting a product or service in the sandbox and other regulators will provide their inputs in 30 days.

The test design will be finalised by the principal regulator in consultation with other regulators. The fintech selected for the sandbox will seek permission of the principal regulator for relaxations before launching the product.

In cases where Sebi is involved, a fintech applicant

not registered with the markets regulator will have to partner with Sebi registered entity under its norms. Separately, International Financial Services Centres Authority (IFSCA) will be the principal regulator in cases where Indian fintech is looking to launch products abroad or foreign fintech planning to initiate product in India.

The SOP is prepared by the inter-regulatory technical group on fintech, which is chaired by chief general manager of the RBI's fintech department and representatives of Sebi, Irdai, IFSCA, PFRDA and the central government.

A month ago, the RBI launched its fifth cohort under the regulatory sandbox, without a specific theme and has invited applications for innovative products related to its regulatory domain. A regulatory sandbox is live testing of new products or services on a pilot basis with some relaxations for the limited purpose of the testing.

No entity to obtain fresh ratings from Brickwork: RBI

FE BUREAU
Mumbai, October 12

THE RESERVE BANK of India (RBI) on Wednesday restrained banks and other financial entities from appointing Brickwork Ratings India for obtaining fresh rating with immediate effect. The central bank also said it will separately issue instructions on the existing ratings issued by the rating agency.

The RBI directive comes after the Securities and Exchange Board of India (Sebi) cancelled Brickwork Ratings' licence to operate as a credit rating agency for allegedly not following proper rating process, procedural lapses and conflict of interest. Sebi has directed Brickwork Ratings to wind up operations in six months.

Brickwork Ratings, which received licence in 2008, is one of the seven credit rating agencies registered with Sebi. The others are Crisil, ICRA, CARE, Fitch, Infometrics Ratings and Acuite Ratings & Research. The markets regulator had conducted a joint inspection with the RBI of the records and documents of Brickwork Ratings between January 20 and 24, 2020.

The Sebi action on Brickwork Ratings is seen possibly as the first instance by the regulator of cancelling the licence of a credit rating agency.

In its order dated October 6, Sebi highlighted several violations by Brickwork, including failure to follow a proper rating process and exercising due diligence while according ratings.

Sebi has barred the agency from taking any new clients.

RBI cancels registration certificates of 8 NBFCs

FE BUREAU
Mumbai, October 12

THE RESERVE BANK of India (RBI) on Wednesday cancelled certificates of registration of eight non-banking finance companies (NBFC).

Four NBFCs surrendered their certificates of registration to the RBI, the central bank said in a release. The four NBFCs are — Ashwini Investments Pvt Ltd, RM Securities Pvt Ltd, Amity Finance Pri-



Private Ltd and Matrix Merchandise Ltd.

Separately, the RBI summons cancelled certificates of another four NBFCs — SRM Properties and Finance Company Pvt Ltd, North East Region Finservices Ltd, Sowjanya Finance Ltd and Opel Finance Ltd.

"The above companies shall not transact the business of a non-banking financial institution, as defined in clause (a) of Section 45-I of the Reserve Bank of India Act, 1934," the central bank said.

POST-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF

INDERGIRI FINANCE LIMITED

Corporate Identification Number: U6923MH1995PLC161988
Registered Office: Office No 327, 3rd Floor, Goyal Trade Centre, Near Sona Talas, Shyamlen, Borivali (East), Mumbai - 400066, Maharashtra, India.
Contact Details: +91-22-22018996. Website: www.indergiri.com. Email Address: info@indergiri.com.

Open Offer for acquisition of up to 13,15,369 (Thirteen Lakhs Fifteen Thousand Eight Hundred and Sixty) Equity Shares representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital of the Target Company, Indergiri Finance Limited, at an offer price of ₹10.30/- (Rupees Ten and Thirty Paise Only) per offer share, made by Roshan Shah (Acquirer 1), Anand Devendra Tiwari (Acquirer 2), Wunnav V Shankar (Acquirer 3) and Mohit Agarwal (Acquirer 4) (Collectively known as Acquirers) in accordance with the provisions of Regulations 3(1), 4 and such other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto, (SEBI (SAST) Regulations) ("Offer").

The Post-Offer Public Announcement is being issued by CapitalSquare Advisors Private Limited ("Manager"), for and on behalf of the Acquirers and pursuant to the provisions of Regulation 18(1)(2) of the SEBI (SAST) Regulations, in respect of the Offer in Financial Express (English daily) (All Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions) and Muzam Latahaskar (Marathi daily) (Mumbai Edition), who are the Dealt Public Statement dated Monday, March 14, 2022 was published on Tuesday, March 15, 2022, in accordance with the provisions of Regulation 14(3) of the SEBI (SAST) Regulations ("News Papers").

The Post-Offer Public Announcement should be read in continuation of and in conjunction with the:

- (a) Public Announcement dated Wednesday, March 09, 2022 ("Public Announcement");
- (b) Detailed Public Statement dated Monday, March 14, 2022, which was published on Tuesday, March 15, 2022, in the Newspapers ("Detailed Public Statement");
- (c) Draft Letter of Offer dated Tuesday, March 22, 2022 ("Draft Letter of Offer");
- (d) Letter of Offer dated Monday, May 16, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgment and Form SH-4 Securities Transfer Form (Letter of Offer);
- (e) Corrigendum to the Letter of Offer dated Monday, May 16, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, May 17, 2022 ("Corrigendum to the Letter of Offer");
- (f) Recommendations of the Committee of Independent Directors of the Target Company dated Saturday, May 21, 2022, which was published in the Newspapers on Monday, May 23, 2022 ("Recommendations of IDC");
- (g) The dispatch confirmation of Letter of Offer advertisement dated Monday, May 23, 2022, which is being published in the Newspapers on Tuesday, May 24, 2022 ("Dispatch Confirmation Advertisement");
- (h) Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement dated Monday, May 23, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, May 24, 2022 ("Pre-Offer Advertisement");
- (i) Intimation of Extension of Offer Period Advertisement dated Saturday, June 18, 2022, which was published in the Newspapers on Monday, June 20, 2022 ("Extension of Offer Period Advertisement");
- (j) Corrigendum to Offer for Revision of Offer Price dated Thursday, September 29, 2022, which was published in the Newspapers on Friday, September 30, 2022 ("Corrigendum to the Offer for Revision of Offer Price"), and
- (k) Joint Public Notice pursuant to RBI Approval dated Monday, October 03, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, October 04, 2022 ("Joint Public Notice").

The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Corrigendum to the Letter of Offer, Recommendations of IDC, Dispatch Confirmation Advertisement, Pre-Offer Advertisement, Extension of Offer Period Advertisement, Corrigendum to the Offer for Revision of Offer Price, and Joint Public Notice are hereinafter referred to as the Offer Documents.

Sl. No.	Name of the Target Company	Indergiri Finance Limited
1.	Name of the Acquirers and PACs	Mr. Roshan Shah (Acquirer 1), Mr. Anand Devendra Tiwari (Acquirer 2), Mr. Wunnav V Shankar (Acquirer 3) and Mr. Mohit Agarwal (Acquirer 4). There is no person acting in concert with the Acquirers for this Offer.
2.	Name of Manager to the Offer	CapitalSquare Advisors Private Limited
3.	Name of Registrar to the Offer	Unit Inhouse India Private Limited
4.	Other details	
5.	Date of Opening of the Offer	Wednesday, May 25, 2022
6.	Date of Closing of the Offer	Tuesday, June 07, 2022
7.	Date of Payment of Consideration	Tuesday, October 04, 2022

*Due to delay in receiving RBI approval, payment to shareholders was delayed and same was made on Tuesday, October 04, 2022. However, the payment of interest to the shareholders was delayed by 5 (Five) working days and the interest payment was made on Wednesday, October 12, 2022.

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2021	30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2021
1.	Total Income From Operations	2,437.39	2,537.30	4,151.93	13,249.72	2,199.53	692.51	4,488.94	12,434.92
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(21,341.09)	(21,468.57)	(16,382.31)	(77,034.37)	(21,649.58)	(14,387.15)	(19,705.13)	(77,991.72)
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,341.09)	(21,468.57)	(18,882.31)	(82,080.07)	(21,649.58)	(14,387.15)	(22,205.13)	(83,037.42)
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,341.09)	(21,468.57)	(18,882.31)	(82,080.07)	(21,649.58)	(14,387.15)	(22,205.13)	(83,037.42)
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(21,341.09)	(21,429.37)	(18,882.31)	(82,040.87)	(21,649.58)	(14,347.95)	(22,205.13)	(82,998.22)
6.	Equity Share Capital	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-	(2,93,775.46)	-	-	-	(2,84,273.10)
7.	Earnings Per Share (EPS in Rs.10/-)								
a)	Basic	(83.04)	(83.54)	(73.48)	(319.40)	(84.09)	(43.73)	(83.18)	(322.95)
b)	Diluted	(83.04)	(83.54)	(73.48)	(319.40)	(84.09)	(43.73)	(83.18)	(322.95)

Notes:
1. The Above Results have been reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors in its meeting held on October 11, 2022.
2. The above is the extracts of the detailed form of the Financial Results submitted with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015. The full Financial Results are available on the Company's website viz. www.supremeinfra.com and on the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Place: Mumbai
Date: 12th October, 2022

For Supreme Infrastructure India Limited
Sd/-
Vikram Bhawanishankar Sharma
Managing Director
DIN: 01249904

Date: Wednesday, October 12, 2022
Place: Mumbai

ISSUED BY MANAGER TO THE OFFER

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED
205-209, 2nd Floor, Aaree Centre, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India
Contact Number: +91-22-69494999
Email Address: info@capitalsquare.in
Website: www.capitalsquare.in
Contact Person: Mr. Viveka Singhal
SEBI Registration Number: INM00012219
Validity: Permanent
Corporate Identification Number: U69999MH2009PTC187863

On behalf of the Acquirers
Sd/-
Mohit Agarwal

Union Bank hikes MCLR by 15 bps

FE BUREAU
Mumbai, October 12

UNION BANK OF India on Wednesday increased marginal cost of funds based lending rates (MCLR) by 15 basis points (bps) to 7.90%. The new lending rates are effective October 11, as per information on the lender's website.

The bank has set the shorter-term MCLR in the range of 7.15-7.70% while two-year and three-year MCLR is set at 8.10% and 8.25%, respectively.

Earlier this month, private sector lender ICICI Bank raised MCLR by 10 bps to 8.10%, while PSU banks, including Bank of Maharashtra, Bank of India, Punjab National Bank (PNB) and Bank of Baroda increased their cost-based lending rates.

Banks are consistently increasing their lending rates after the Reserve Bank of India (RBI) increased policy repo rate.

Indian Bank

Indian Bank, a leading Public Sector Bank, is interested in:

1. Procurement of 12000 Desktop PCs with monitor through GEM portal.
2. RFP for Supply, Installation & Management of Point of Sale terminals

Interested parties may refer Bank's Website: <https://www.indianbank.in/tenders> for details.

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that We, MR. NAVIN MANOHARLAL JAGASIA, MRS. RADHIKA SUMANT KASILWAL & Mr. PRASHANT ISHWARLAL DOSHI, Partners of M/s. RENAISSANCE FASHIONS, having office at Plot No. 117/118, P.L. Lokhande Marg, Chembur, Mumbai - 400089. That we have entered into different Partnership Deed i.e. (1) Partnership Deed dated 13.11.2006, (2) Deed of Retirement dated 03.12.2007 & (3) Deed of Admission dated 02.04.2009 on the terms & conditions mentioned therein. That said Original Deeds lost / misplaced from our said office premises and in that regard we have lodged N.D.2022 with Talt Nagar Police Station, Chembur. Any person / party claiming to be in possession of said original Deed i.e. Partnership Deed, Deed of Retirement & (3) Deed of Admission are asked to put the same in writing to us at our abovementioned office address, within 7 days from the date of publication hereof. Place: Mumbai Date: 13/10/2022

MR. NAVIN MANOHARLAL JAGASIA
MRS. RADHIKA SUMANT KASILWAL
Mr. PRASHANT ISHWARLAL DOSHI
Partners of M/s. RENAISSANCE FASHIONS

NOTICE

Notice is hereby given to general public that SMT. SHAKUNTALA SANTOSH SADH is an owner of the Two Garages on the ground floor of flat No.27, Saraswati Co Operative Housing Society Ltd. facing towards East, Poshitkar Society Bandivali Village CTS No.248, Jogheshwari West. She is also a member of said Society with flats No. 107/108 on the 4th Floor. The original agreement in the year 1986 executed by PD Acharya & Co., Builder & Developer, has been lost and not traceable. So, any person having found the above referred Original Agreement, please send the detailed information to the below given email address immediately. Also if anyone having right, title, and interest, heirship rights, on the above referred lost agreement or on the above referred garages then please write to the undersigned with necessary documents within 14 days from the Publication of this Notice, failing which "No Claim Certificate" will be issued to me which please be noted.

SHAKUNTALA SADH
Email : admd@hotmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my client's mother Mrs. Malli Damji Dhandhukia and father Mr. Damji Khimji Dhandhukia were the owners of Unit Nos. 8 and 9 respectively having address at 1st floor, Gayatrikruja, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 079 and were also the registered members and shareholders of the Gayatrikruja Premises Co-operative Society Ltd. (Regn. No.MUM-2/W/S/GNL(O)/10901/2011-2012/Yr.-2011 Dt. 25/10/2011) in respect of the shares to be issued by the Society corresponding to the said Units. The said Mrs. Malli Damji Dhandhukia and Mr. Damji Khimji Dhandhukia expired on 13/11/2021 and 29/10/2022 respectively leaving behind my client Mr. Vikram Damji Dhandhukia and his sisters viz. (1) Mrs. Jagruti Nilesh Kataria and (2) Mrs. Swalika Kalpesh Thakkar as their only heirs and legal representatives. If any persons, other than the ones mentioned hereinabove, has any claim, right, title or interest in the said flat by way of sale, gift, mortgage, lien, charge, succession, possession, inheritance, tenancy or beneficial right/interest in any manner whatsoever should intimate the same to the undersigned in writing alongwith requisite proof of documents within 7 days from the date of publication failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off for all intents and purpose.

Date: 13/10/2022
Manasi Pingale
Place: Mumbai
Advocate and Solicitor
A-705, Jay Home, Behind Dena Bank, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078. M: 93222 62270.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रौतनी तिता महेश निवाचिया यांना फ्लॉट क्र.२०८, २रा मजला, बोवकली हरीअन अपार्टमेंट्स सी-१ कोठीसोबत, एस.व्ही.रोड, बोवकली (प.), मुंबई-४०००९२ ही जागा तसेच सर्व अधिकारांपासून मुक्त व स्पष्ट बाजारमात घोष्य अधिकारसह अनुक्रमिक १५६ ते १६० व ३१६ ते ३०० असलेले भागाप्रमाणपत्र क्र.३२ व ८० अंतर्गत सोसायटीचे भांडवलरातीतील शेअर्स व हित श्री. निमेश किर्तिलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांच्याकडून खरेदी करणाऱ्याची इच्छा आहे आणि सदर श्री. निमेश किर्तिलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांनी असे कळविले आहे की, विषयापुढे डाऊ ग्रेट्टी आणि धिजललल जिनललललल वरख व जागदीश जिनललललल वरख यांच्या सूचना झालेला पुर्वीचा मुक्त करानामा हरकला आहे आणि सापडलेली नाही. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॉट आणि भागाप्रमाणपत्राबाबत अधिकार, हक्क, हित, दावा आणि/किंवा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात देवतावेनी पुराव्यांसह आजच्या तारखेसमस्त १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरता यांना कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा दावा त्याम/स्वयंति केले आहे आणि सदर फ्लॉटचे माझे अशिलाकडून खरेदी व्यवहार पूर्ण केले जाईल.

सही/- वकील श्री.एन.ए. चारु पांडे
मोबा. ९२६९०४४६४६
ठिकाण: मुंबई दिनांक: १३.१०.२०२२

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: १००१/१०८, देव प्लाजा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००९४. व्हा.०२२-२७९३८५४. ई-मेल: info@visagar.com वेबसाईट: www.visagarpolytex.in सीआयएन: १९६५११९०९१९५२८५०१९०१३०२१५

विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विसागर पॉलिटेक्स लिमिटेडची विविध सर्वसाधारण सभा बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:००/१०:००, देव प्लाजा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००९४, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी ईमेलीय सूचनेत नमुद विषयावर विषय कल्याणकारिता होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहायिका कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने नंतराल सित्तपुराण विभागातील लिमिटेड (एसएचडीए) मार्फत ईमेलीय घोषणापत्रा सूचनेत नमुद उदाहरण विस्तृत स्वयंपाणे अर्थात फ्लॉट ई-वोटिंगने मत देण्याकरिता कंपनीने सुचिषा दिलेली आहे.

सदस्यांना सधेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणातून विस्तृत स्वयंपात त्यांचे मत देता येईल. सभेत बरोदने किंवा फ्लॉट ई-वोटिंगने मत देण्याचा प्रस्ताव निश्चितीसाठी मान्यकारकी निश्चित तारीख बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२२ आहे.

नोंद दिनांक बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी लागूची मान्यकारकी नोंद पुस्तकाला ज्या व्यक्तीची नावे नमुद आहेत त्यांना फ्लॉट ई-वोटिंग तसेच ईमेलीयमधे मतदानाचा अधिकार असतो. फ्लॉट ई-वोटिंग महिलेसाठी सदस्यांनी ईमेलीय सूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना विवरणातून परतु नोंद दिनांक ईमेलीय सूचना विवरणाकरिता नोंद दिनांकपूर्वी कंपनीचे जर एखादी व्यक्ती सदस्या झाले असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे निवृत्ती पाठवून फ्लॉट ई-वोटिंगकरिता त्यांचे नोंद दिनांकपूर्वी प्राप्त करावे. युरर अर्जाची व परासई प्राप्त करण्याची सित्तपुराण प्रतिका कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या संकेत्या सूचनेत आणि www.evotingindia.com वर उपलब्ध आहे. जे सदस्य फ्लॉट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुरात मत देता येणार नाही.

सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की, (अ) ईमेलीय सूचना विहित पध्दतीने पारदर्शनीय प्रक्रिया कंपनीने पुर्व केली आहे. (ब) फ्लॉट ई-वोटिंग कालावधी मर्यादित, ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:००. प्रारंभ होईल आणि बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं ५:००चा. समाप्त होईल. (क) युरर, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं ५:००चा. नंतर एसएचडीएवर फ्लॉट ई-वोटिंग बंद केले जाईल. तदनंतर मतदान माध्य अखणार नाही. (ड) ईमेलीय सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्टरमधून फ्लॉट ई-वोटिंग युरर मॅनुअल व फ्लॉटसाठी आवश्यक ठेकवण (फ्लॉटपु) वा संदर्भ घ्यावा.

तपासिलेला अहवाल तसेच ईमेलीय सूचनेत नमुद उदाहरणवरील मतदानाचा निकाल कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर ईमेलीय सामावणीसमूह ४८ तालात तयार केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंजसमूह कळविले जाईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १५ सुचनेत कंपनीच्या ईमेलीयपध्दती बाबत, २९ ऑक्टोबर, २०२२ ते बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२२ (सोही दिनांक समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागवहालतारंग पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

संकेतस्थळा बाबतच्या विविध पॉलिटेक्स लिमिटेडकरिता सही/- वकील/श्री.एन.ए. चारु पांडे
दिनांक: १२.१०.२०२२ संवाचक ठिकाण: मुंबई डीआयएन: ००४१३६२७

शाशिला प्रॉक्शनर्स लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: २-९, ई सिटी/सिटी क्लाबा, प्लॉट क्र.बी-३५, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००४३. व्हा.०२२-२७९३८५४. ईमेल: info@shalinapro.com वेबसाईट: www.shalinapro.com

विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, शाशिला प्रॉक्शनर्स लिमिटेडची विविध सर्वसाधारण सभा बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:००, एस.व्ही.रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००९४, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी ईमेलीय सूचनेत नमुद विषयावर विषय कल्याणकारिता होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहायिका कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने नंतराल सित्तपुराण विभागातील लिमिटेड (एसएचडीए) मार्फत ईमेलीय घोषणापत्रा सूचनेत नमुद उदाहरण विस्तृत स्वयंपाणे अर्थात फ्लॉट ई-वोटिंगने मत देण्याकरिता कंपनीने सुचिषा दिलेली आहे.

सदस्यांना सधेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणातून विस्तृत स्वयंपात त्यांचे मत देता येईल. सभेत बरोदने किंवा फ्लॉट ई-वोटिंगने मत देण्याचा प्रस्ताव निश्चितीसाठी मान्यकारकी निश्चित तारीख बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२२ आहे.

नोंद दिनांक बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी लागूची मान्यकारकी नोंद पुस्तकाला ज्या व्यक्तीची नावे नमुद आहेत त्यांना फ्लॉट ई-वोटिंग तसेच ईमेलीयमधे मतदानाचा अधिकार असतो. फ्लॉट ई-वोटिंग महिलेसाठी सदस्यांनी ईमेलीय सूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना विवरणातून परतु नोंद दिनांक ईमेलीय सूचना विवरणाकरिता नोंद दिनांकपूर्वी कंपनीचे जर एखादी व्यक्ती सदस्या झाले असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे निवृत्ती पाठवून फ्लॉट ई-वोटिंगकरिता त्यांचे नोंद दिनांकपूर्वी प्राप्त करावे. युरर अर्जाची व परासई प्राप्त करण्याची सित्तपुराण प्रतिका कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या संकेत्या सूचनेत आणि www.evotingindia.com वर उपलब्ध आहे. जे सदस्य फ्लॉट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुरात मत देता येणार नाही.

सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की, (अ) ईमेलीय सूचना विहित पध्दतीने पारदर्शनीय प्रक्रिया कंपनीने पुर्व केली आहे. (ब) फ्लॉट ई-वोटिंग कालावधी मर्यादित, ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:००. प्रारंभ होईल आणि बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं ५:००चा. समाप्त होईल. (क) युरर, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं ५:००चा. नंतर एसएचडीएवर फ्लॉट ई-वोटिंग बंद केले जाईल. तदनंतर मतदान माध्य अखणार नाही. (ड) ईमेलीय सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.shalinapro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्टरमधून फ्लॉट ई-वोटिंग युरर मॅनुअल व फ्लॉटसाठी आवश्यक ठेकवण (फ्लॉटपु) वा संदर्भ घ्यावा.

तपासिलेला अहवाल तसेच ईमेलीय सूचनेत नमुद उदाहरणवरील मतदानाचा निकाल कंपनीच्या www.shalinapro.com वेबसाईटवर ईमेलीय सामावणीसमूह ४८ तालात तयार केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंजसमूह कळविले जाईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १५ सुचनेत कंपनीच्या ईमेलीयपध्दती बाबत, २९ ऑक्टोबर, २०२२ ते बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२२ (सोही दिनांक समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागवहालतारंग पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

संकेतस्थळा बाबतच्या विविध पॉलिटेक्स लिमिटेडकरिता सही/- वकील/श्री.एन.ए. चारु पांडे
दिनांक: १२.१०.२०२२ संवाचक ठिकाण: मुंबई डीआयएन: ००४१३६२७

श्रीमती महेश निवाचिया यांना फ्लॉट

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रौतनी तिता महेश निवाचिया यांना फ्लॉट क्र.२०८, २रा मजला, बोवकली हरीअन अपार्टमेंट्स सी-१ कोठीसोबत, एस.व्ही.रोड, बोवकली (प.), मुंबई-४०००९२ ही जागा तसेच सर्व अधिकारांपासून मुक्त व स्पष्ट बाजारमात घोष्य अधिकारसह अनुक्रमिक १५६ ते १६० व ३१६ ते ३०० असलेले भागाप्रमाणपत्र क्र.३२ व ८० अंतर्गत सोसायटीचे भांडवलरातीतील शेअर्स व हित श्री. निमेश किर्तिलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांच्याकडून खरेदी करणाऱ्याची इच्छा आहे आणि सदर श्री. निमेश किर्तिलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांनी असे कळविले आहे की, विषयापुढे डाऊ ग्रेट्टी आणि धिजलललल जिनललललल वरख व जागदीश जिनललललल वरख यांच्या सूचना झालेला पुर्वीचा मुक्त करानामा हरकला आहे आणि सापडलेली नाही. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॉट आणि भागाप्रमाणपत्राबाबत अधिकार, हक्क, हित, दावा आणि/किंवा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात देवतावेनी पुराव्यांसह आजच्या तारखेसमस्त १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरता यांना कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा दावा त्याम/स्वयंति केले आहे आणि सदर फ्लॉटचे माझे अशिलाकडून खरेदी व्यवहार पूर्ण केले जाईल.

सही/- वकील श्री.एन.ए. चारु पांडे
मोबा. ९२६९०४४६४६
ठिकाण: मुंबई दिनांक: १३.१०.२०२२

श्रीमती महेश निवाचिया यांना फ्लॉट

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रौतनी तिता महेश निवाचिया यांना फ्लॉट क्र.२०८, २रा मजला, बोवकली हरीअन अपार्टमेंट्स सी-१ कोठीसोबत, एस.व्ही.रोड, बोवकली (प.), मुंबई-४०००९२ ही जागा तसेच सर्व अधिकारांपासून मुक्त व स्पष्ट बाजारमात घोष्य अधिकारसह अनुक्रमिक १५६ ते १६० व ३१६ ते ३०० असलेले भागाप्रमाणपत्र क्र.३२ व ८० अंतर्गत सोसायटीचे भांडवलरातीतील शेअर्स व हित श्री. निमेश किर्तिलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांच्याकडून खरेदी करणाऱ्याची इच्छा आहे आणि सदर श्री. निमेश किर्तिलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांनी असे कळविले आहे की, विषयापुढे डाऊ ग्रेट्टी आणि धिजलललल जिनललललल वरख व जागदीश जिनललललल वरख यांच्या सूचना झालेला पुर्वीचा मुक्त करानामा हरकला आहे आणि सापडलेली नाही. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॉट आणि भागाप्रमाणपत्राबाबत अधिकार, हक्क, हित, दावा आणि/किंवा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात देवतावेनी पुराव्यांसह आजच्या तारखेसमस्त १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरता यांना कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा दावा त्याम/स्वयंति केले आहे आणि सदर फ्लॉटचे माझे अशिलाकडून खरेदी व्यवहार पूर्ण केले जाईल.

सही/- वकील श्री.एन.ए. चारु पांडे
मोबा. ९२६९०४४६४६
ठिकाण: मुंबई दिनांक: १३.१०.२०२२

PUBLIC NOTICE

Take a notice that Mr. Mohamed Yusuf Haji Noor Mohamed, is a member of Almas Co-operative CHSL, of Flat No. A/52, 5th Floor having address at Arher Road, Mumbai - 400011 in the said society, is applied for Duplicate Share Certificate of the above said Flat into his name. The Society has issued Share Certificate No. 22, Five (5) Shares of Rs. 50/- each, Distinctive Nos. 106 to 110 to Mr. Mohamed Yusuf Haji Noor Mohamed for the Flat No. A/52, the Duplicate Share Certificate will be issued to the above said member. If anybody has any objection or any claim should intimate to the undersigned within 15 days of the undersigning, failing which the society will transfer said flat to the above said applicant.

For Almas Co-op Housing Society Ltd.,
Sd/-
Hon. Secretary
Place: Mumbai Date: 13/10/2022

मुमुना आययन्सी - २५२

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रूपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, मुंबई क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ अन्वयेत कंपनी (स्वापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात आणि

नाथानी स्टील लिमिटेड यांचे नोंदीणीकृत कार्यालयाचा पता: सी/६०५, निळकंठ विज्ञानेय पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (प.), मुंबई-४०००८६.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष उदाहरणसमूह कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरणासाठी कंपनीकडे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमांतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तीच्या हितसाधने कंपनीचे अस्तित्वात त्यांनी त्यांच्या हितार्थ स्वरूप व विविधांचे कारण नमुद केलेल्या प्रतिसाधनाद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टने सदर सूचना प्रकाशन तारखेसमस्त १४ दिवसांच्या आता क्षेत्रिय संचालक, एडव्होकेट, पदा मजला, १००, कारीवला रोड, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अंतर्गत कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदीणीकृत कार्यालयात पाठवावी.

मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२२

चा वतीने व करिता नाथानी स्टील लिमिटेड डीन इकबाल नाथानी पद: संचालक डीआयएन:०१७७६११४

नोंदीणीकृत कार्यालयाचा पता: सी/६०५, निळकंठ विज्ञानेय पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (प.), मुंबई-४०००८६.

PUBLIC NOTICE

Mr. Suresh Bhikhhal Parekh, joint owner alongwith Mrs. Heena Suresh Parekh, Mr. Deepak Suresh Parekh and Mrs. Kinjal Deepak Parekh, nee Ms. Kinjal Prishnakant Sheth, in respect of Flat Nos. 803 and 804, 8th Floor, Mann Papiion, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai-400067 (said flat), situated on Plot No. 105A, Village: Malad, Taluka: Borivali, Mathuradas Road, Kandivali as mentioned in the schedule below. Mr. Suresh Bhikhhal Parekh died at Mumbai, Maharashtra on 17/01/2022. Notice is hereby given that my client Mr. Deepak Suresh Parekh claims to be the Legal Heir (Son) of the deceased along with Mrs. Heena Suresh Parekh (Wife), Mrs. Deepa Prashant Sheth (Married Daughter) and Mrs. Rakhi Siddharth Shah (Married Daughter). My client hereby invites claims or objections from any claimants/objectors in the interest of the deceased joint member Mr. Suresh Bhikhhal Parekh, against any interest in the above mentioned two Flats or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise however ar he/she/heired to make the same known to the undersigned within 7 (seven) days from the date of this public notice. If no claims/objections are received within the period prescribed above, the joint owner and heirs Mrs. Heena Suresh Parekh and heirs Mrs. Deepa Prashant Sheth and Mrs. Rakhi Siddharth Shah, shall transfer the share of the deceased Mr. Suresh Bhikhhal Parekh in the above said Flats in the name of Mr. Deepak Suresh Parekh, without any further reference to such claim, if any, and the same will be considered as waived.

SCHEDULE OF PROPERTY
Flat Nos. 803 & 804, 8th Floor, Mann Papiion, Mathuradas Road, Kandivali (West), situated on Plot No. 105A, Village: Malad, Taluka: Borivali, MSD.

Sd/-
Advocate H. S. Sonkar
Mobile No. 9820998777
Place: Mumbai Date: 13/10/2022

नोटबंदीच्या निर्णयाची चौकशी आवश्यक - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. १२ : केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये केलेली नोटबंदी हा वेवळ अर्थव्यवस्थेसंभलीतला मुद्दा होता की, आणखी काही हे तपासण्यासाठी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आलेय. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्या. एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेतील न्या. बी. आर. गवई, ए. एस. बोपण्णा, व्ही. रामसुब्रमण्यम आणि व्ही. व्ही. नागरथना यांच्या ५ सदस्यिय तसेच केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. केंद्र सरकारने १२ नोव्हेंबर रोजी १०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयाला ५८ याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलेय. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्या. एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेतील न्या. बी. आर. गवई, ए. एस. बोपण्णा, व्ही. रामसुब्रमण्यम आणि व्ही. व्ही. नागरथना यांच्या ५ सदस्यिय खंडपीठातुदे सुनावणी सुरु आहे.

मुमुना क्र. सुआरसी - २

कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण क्र २१ चे भाग १ अंतर्गत नोंदीणीवावत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम १७४(बी) अधिनियम २०१४ चे नियम ४(१) नुसार)

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्समद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मंप डाटा अंनलिसिस एलएलपी या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे १५ दिवस समाप्तीनर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपूर्वी अर्ज करणाय आता आहे.

२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

को-अर सोल्युशन्स, ऑटोमोटिव्ह व्यापारात ग्राहकांना समुपदेशन व प्रारंभ सेवा आणि अन्य उद्योगातील सेवा आणि ई-बिझनेस, डाटा वेअर हॉलिंग व व्यवसाय माहिती, पुरवठा श्रेणी व्यवस्थापन, विक्री श्रेणी व्यवस्थापन, ईआरपी व परिक्षा सेवा याबाबत भारतात व परदेशात व्यवसाय निष्पादन करणे.

३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदीणीकृत कार्यालय ३०४, ऑफिस प्रॉग्रॅम, आकृती सॉफ्टवेअर पार्कच्या पुढे, एमआयडीसी क्रॉस रोड क्र. २१, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर उद्योगांणी व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकल्प संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ४, आयएटी मनेसर, जिल्हा गुरावण (हरियाणा) - १२२००५ यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेसमस्त २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत एलएलपीच्या कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १३ ऑक्टोबर, २०२२

मॅप डाटा अंनलिसिस एलएलपीकरिता सही/- मयूर पांचाळ डीपीआयएन: ०७५५१६२३ पदसिद्ध भागीदार

सनथनगर इंटरप्रॉपर्टी लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७बी, वॉमान बँक, कावसमी पटेल रोड, हार्निम सँकल, फॉर्ट, मुंबई-४००००१. व्हा.०२२-२७९३८५४. फॅक्स: २१-२२-२७९३७७३, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.se@lodhagroup.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या निमाही व अर्थव्यवहारात अनेकांपरिचित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाख)

वर्षातील	संपलेली निमाही ३०.०९.२०२२ अनेकांपरिचित	संपलेली निमाही ३०.०९.२०२२ अनेकांपरिचित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२२ अनेकांपरिचित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	२१.१८	०.२२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अभावदात्मक बाबपुर्व)	(७.३४)	१५.४२	(४.५५)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अभावदात्मक बाबनंतर)	(७.३४)	१५.४२	(४.५५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अभावदात्मक बाबनंतर)	(६.२०)	१३.०१	(४.५५)
कालावधीकरिता एकूण सर्वेक उत्पन्न (वार्किंकपण फ्लॉट नफा/(तोटा) (कारनंतर) व इतर सर्वेक उत्पन्न (कारनंतर)	(६.२०)	१३.०१	(४.५५)
भरणा केलेले समाना भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रति)	३१५.००	३१५.००	३१५.००
ग्राहक (पुनर्मुक्तीत राखीव बाबपुर्व) मागील वर्षाच्या लेखापरिचित ताळेबंद पध्दतत दिल्याप्रमाणे		(१४४.५५)	
उत्पन्न प्रतियोग (दर्शनी मूल्य रु.१०/-प्रत्येकी) (वार्किंकपण नाही) मूळ व सौमिकृत	०.३३	१.१७	५.४८

टीप:

१. सेबी (लिस्टिंग अँड अर डिलेक्शन ठिकाणमद्वारे) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रुमिाक वित्तीय निष्कर्षांचा तज्ज्ञ आहे. त्रुमिाक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सनथनगर इंटरप्रॉपर्टी लिमिटेडकरिता सही/- संयोजित संचालक संचालक, (डीआयएन:०७२८२९२)

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.१०.२०२२

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७बी, वॉमान बँक, कावसमी पटेल रोड, हार्निम सँकल, फॉर्ट, मुंबई-४००००१. व्हा.०२२-२७९३८५४. फॅक्स: २१-२२-२७९३७७३, वेबसाईट: www.nsl.in, ई-मेल: investors.nsl@lodhagroup.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या निमाही आणि अर्थव्यवहारात अनेकांपरिचित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाख)

वर्षातील	संपलेली निमाही ३०.०९.२०२२ अनेकांपरिचित	संपलेली निमाही ३०.०९.२०
----------	--	-------------------------